

figg. 74, 215. 93, 33.

हंसास्य (हंस + आस्य) m. Bez. einer best. Stellung der Hand Verz. d. Oxf. H. 86, a, 26. 202, a, 3. 44.

हंसाह्वया (हंस + आह्वय) f. = हंसपादी eine Mimosenart सुच. 2, 110, 1. हंसिन् (von हंस) adj. etwa die Weltseele in sich enthaltend: Kṛṣṇa PAÑKAR. 4, 8, 88.

हंसिर m. eine Mausart सुच. 2, 278, 1. हंसिर Verz. d. Oxf. H. 309, a, 18. हंस्रीय adj. von हंस gṛṇa गृह्णादि zu P. 4, 2, 138.

हंसेश्वरतीर्थ n. N. pr. eines Tirtha Verz. d. Oxf. H. 67, b, 16.

हंसोदक (हंस + उ) n. Bez. eines auf best. Weise behandelten Flusswassers RĀGĀN. 14, 47.

हंसोपनिषद् f. Titel einer Upanishad COLEBR. Misc. Ess. 1, 97. Verz. d. Oxf. H. 394, b, 24. Notices of Skt Mss. 1, 25. °दीपिका 90. — Vgl. परम°.

हंको interj. des Anrufens H. 1537. HALĪJ. 5, 97. ŚĪH. D. 171, 2 v. u. MBH. 12, 9604. MĀKĪB. 144, 22. Spr. (II) 1442. VIKR. 61, 12. 69, 3. 70, 15. KATHĪS. 110, 69. KĪCĪKH. 13, 82 (nach AUFRECHT). ĀURAP. 22. PRAB. 27, 11. PAÑKAT. 192, 12.

हंका 1) m. das Herbeirufen eines Elephanten GĀṬĀDH. im ÇKDR. — 2) f. झा Eule VARĀH. BRH. S. 88, 4.

हंकार m. das Anrufen H. Ç. 81. ÇABDĀRTHAK. bei WILSON.

हंचि s. मुन्द्र°. °पुर n. N. pr. einer Stadt TĪRAN. 198.

हंचदेश m. N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 352, b, 15.

हंचज्ञा desgl. ebend. 340, a, 14. हंचज्ञि 339, a, 13.

हंचा s. कर°.

हंचि (onomatop.) m. das Niesen GĀṬĀDH. im ÇKDR.

हंचिका f. Clerodendrum Siphonanthus R. Br. BRĀVAPR. im ÇKDR.

हंचे indecl. Anruf einer Dienerin u. s. w. im Drama AK. 1, 1, 3, 15. H. 334. DAÇAK. 2, 65. ŚĪH. D. 172, 13. häufig im Prakrit.

हृ, हृति (दीप्ति) DhĀTUP. 9, 25.

हृ सुच. 1, 170, 19 und RĀGĀ-TAR. 1, 303 fehlerhaft für हृ; हृत्क R. 1, 14, 25 fehlerhaft für हृत्क.

हृत्पर्णि n. ÇABDAR. im ÇKDR. fehlerhaft für हृत्पर्णी.

हृत् 1) m. AK. 3, 6, 2, 18. Markt TRIK. 2, 1, 20. 3, 3, 312. H. 1002. HĪR. 70. PAÑKAT. 262, 15. VET. in LA. (III) 10, 13. VOP. 26, 16. — 2) f. ई Marktstellen HĪR. 164. — Vgl. कमला°, वसु°, श्री°, केरम्ब°.

हृत्क s. वसु° unter वसुहृत्.

हृत्चन्द्र m. N. pr. eines Commentators des Amarakoça UśĒVAL. Einl. 3. zu 1, 19. 42. 4, 101. 158. 5, 3. Verz. d. Cambr. H. 14. — Vgl. कुचन्द्र.

हृत्चन्द्र.

हृत्चौरक m. Marktdieb ÇABDAR. im ÇKDR.

हृत्चिलासिनी f. ein best. Parfum AK. 2, 4, 2, 18. TRIK. 3, 3, 273.

हृत्चयत्त m. Marktaufseher H. 725.

हृत्, हृति (सुतिशङ्खयोः, बलात्कारे, कीलबन्धे बलात्कृती सुती, शठत्वं st. शङ्खत्वं) DhĀTUP. 9, 50.

हृत् 1) m. a) Gewalt AK. 2, 8, 2, 77. 3, 5, 10. TRIK. 3, 3, 110. H. 804. 1539. an. 2, 110. MED. th. 10. HALĪJ. 4, 74. हृत्तेन mit Gewalt, gewalt-sam: वानरान्वारयामास हृत्तेन मधुरेण च R. 5, 61, 17. Spr. (II) 6448. या-

वन्न ह्रं ह्रियते हृत्तेन KATHĪS. 48, 126. RĀGĀ-TAR. 1, 256. 303 (हृत्तेन gedr.). हृत्तात् dass. Spr. (II) 3650. KATHĪS. 4, 32. 5, 93. 30, 9. 34, 18. 45, 236. 52, 53. 78. 249. 64, 105. 65, 78. नृपं रतिमुखाभिन्नं तं हृत्तात् प्रचक्रतुः

RĀGĀ-TAR. 5, 383. हृत्वृत्त्या dass. Spr. (II) 7480. हृत्ताप्पे eine gewalt-same Umarmung 3869. हृत्ताम्बूलन RĀGĀ-TAR. 2, 93. °निर्वासन 155. °प्र-विष्टतोषिष 3, 527. — b) das Bestehen auf seinem Kopfe: °प्रवृत्त auf seinem Kopfe bestehend KATHĪS. 39, 234. वेधा वक्रिकापास्य शक्तिमतुला-

माधातुकामो हृत्तात् so v. a. wenn er darauf besteht erzeugen zu wollen Spr. (II) 2685. (तम्) हृत्तादन्ने KATHĪS. 7, 57. कलिङ्गसेना तु हृत्ताडपायाता गृह्ण मम 33, 89. 63, 58. हृत्तादर्थिता ऽयम् 36. PAÑKAT. 138, 1. हृत्तात्-कर

auf seinem Kopfe bestehen KATHĪS. 45, 148. 62, 171. हृत्तागता 33, 90. — c) absolute Nothwendigkeit, als Ursache alles Seins und Werdens: हृत्तो

वा वर्तते लोके कर्मज्ञं वा फलं स्मृतम् MBH. 12, 1146. मुद्धं हि देवमेवेदं हृत्ते नैवास्ति पौरुषम् 6597. सर्वमेव हृत्तेनैके देवैकैके वदन्त्युत 3, 1233. अस्ति सर्वमदृश्यं तु दिष्टं चैव तथा हृत्ते: 1235. 1221. यद्य दिष्टपरो लोके

यद्यापि हृत्तादिकाः Spr. (II) 5323. 7. °डुर्बुद्धि MBH. 3, 1216. शिन्ते हृ-ठादकामापि दृष्टिविधमम् nothgedrungen ÇĀK. 23. हृत्तायात दृष्ट एव प्र-

योद्यते so v. a. absolut nothwendig geworden, unumgänglich KATHĪS. 102, 127. हृत्तापतिता लक्ष्मीः RĀGĀ-TAR. 3, 322. — d) eine gesteigerte mit

grossen Selbstquälungen verbundene Form des Joga Verz. d. Oxf. H. 235, a, 1. °विद्या 233, b, No. 566. °योग 89, b, 1 v. u. 123, a, 2 v. u. 224, b, 10. 233, b, No. 566. 236, a, No. 567. HALL 17. °योगविद्या Verz. d. B. H. No. 647. °योगिन् WILSON, Sel. Works 1, 216. Titel von Werken, die

über diesen Joga handeln: °योगप्रदीपिका Verz. d. Oxf. H. 70, a, 28. 72, b, 14. °तत्त्वकौमुदी Verz. d. B. H. No. 648. °प्रदीपिका 647. Verz. d. Oxf. H. 233, b, No. 566. Notices of Skt Mss. 2, 173. HALL 15. figg. °प्रदीप

WILSON, Sel. Works 1, 209. 214. 216. °दीपिका Verz. d. B. H. No. 648. Notices of Skt Mss. 1, 132. 2, 173. HALL 17. °रत्नावली und °संकेतचन्द्रि-

कां ebend. — e) Pistia Stratiotes, eine schwimmende Wasserpflanze TRIK. H. an. 2, 110. 3, 228. MED. सुच. 1, 170, 19 (हृत्). 2, 78, 4. 169, 6. — 2) f. ई = हृत् 1) e) DHARĀṆI im ÇKDR.

हृत्पर्णी f. Blyxa octandra, eine Wasserpflanze TRIK. 1, 2, 35. हृत्शर्मन् m. N. pr. eines Brahmanen KATHĪS. 82, 35. figg.

हृत्ठालु = हृत् 1) e) ÇABDAR., m. nach WILSON, f. nach ÇKDR. हृत्ठिकाकर्णन n. DAÇAK. 4, 1 nach dem Schol. so v. a. शुश्रूषामत्तरा

यदाकर्णनम् oder मरुत्तानादसमुदायसंघातः; हृत्ि° ed. Calc. हृत्ि m. 1) Knebel ÇABDAM. im ÇKDR. — 2) Bez. einer best. verachteten Mischlingskaste Verz. d. Oxf. H. 22, a, 2. 3 (ऽहृत्ि). 15 (हृत्ि).

हृत्िक m. = हृत्ि 2) ÇABDAM. im ÇKDR. हृत्ु n. Knochen Schol. zu H. 626. ÇABDAR. im ÇKDR.

हृत्ुक m. = हृत्ि 2) ÇABDAM. im ÇKDR. हृत्ुचन्द्र m. = हृत्ुचन्द्र COLEBR. Misc. Ess. 2, 54.

हृत्ुञ्ज n. Mark ÇABDAR. im ÇKDR. हृत्ुञ्ज und हृत्ुञ्ज m. = हृत्ुञ्ज 2) ÇKDR. nach dem BRAHMAVAIV. P.

हृत्ुञ्ज m. dass. ÇKDR. angeblich nach VOP. हृत्ुञ्ज s. कूल°.

हृत्ुञ्जकामुत m. eine Art Topf TRIK. 2, 9, 7. हृत्ुञ्ज indecl. Anruf einer niedrigen Person im Drama ŚĪH. D. 171, 3